

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ २४१ /२०१५
 दिनांक : १३/०३/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 पाक्षिक सभा दिनांक २०/०३/२०१५ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा
 शुक्रवार दिनांक २०/०३/२०१५ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १५

दिनांक : २०/०३/२०१५

वेळ : दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/०३/२०१५ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) जलक्षेत्र क्र.ड/काळेवाडी मध्ये पाण्याच्या टाकीचे वितरण व्यवस्थेत सुधारणा करणेसाठी डिझाईननुसार नविन पाईपलाईन पुरविणे व टाकणे या कामाचे आदेश क्रमांक ७/१०३-२०१३-१४ दि.२७/०१/२०१४ नुसार कामाचे आदेश दिले आहेत. सदर कामाची निविदा र.रु.२१,००,८४०/- इतकी आहे. आतापर्यंत र.रु.१६,४३,४३५/- इतका खर्च झाला आहे. काळेवाडी येथील विजयनगर क्षेत्रातील ऑंकार कॉलनी, समर्थ कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, वैभव कॉलनी इ.भागात दुषीत पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सदर भागातील पाण्याच्या पाईपलाईन २५ वर्षांपेक्षा जुन्या असल्याने तसेच शीस्याचे जोड असलेने तसेच पाईपलाईन खोलवर असल्याने दुरुस्ती करणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर सदर भागात नविन पाईपलाईन तातडीने टाकणे आवश्यक आहे. सदर भागातील परिस्थिती कामाची निकड लक्षात घेता हे काम वरील कामातून करून घेणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करून जलक्षेत्र क्र.ड/काळेवाडी मध्ये पाण्याच्या टाकीचे वितरण व्यवस्थेत सुधारणा करणेसाठी डिझाईननुसार नवीन पाईपलाईन पुरविणे व टाकणे या कामातून विजयनगर क्षेत्रातील ऑंकार कॉलनी, समर्थ कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, वैभव कॉलनी इ.भागात पाईपलाईन टाकणेचे काम करून घेणेस व सदर कामास र.रु.५०,००,०००/- (अक्षरी र.रु.पन्नास लाख फक्त) ची सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २४१ /२०१५

दिनांक : १३/०३/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.